

राज्यातील ग्रामपंचायतींमधील आपले सरकार
सेवा केंद्रातील केंद्र चालकांच्या कामाच्या
मोबदल्या संदर्भात मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: संग्राम-२०१५/प्र. क्र.९३/संग्राम कक्ष
बांधकाम भवन, २५, मझबान पथ.
फोर्ट, मुंबई-४००००९
तारीख: १४ जानेवारी, २०२१

वाचा :-

१. शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक: व्हीपीएम-२०११/प्र.क्र.६/पं.रा.३, दि.२६ एप्रिल, २०११.
२. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्रमांक:संग्राम-२०१५/प्र.क्र.९३/संग्राम कक्ष, दि.११ ऑगस्ट, २०१६.
३. शासन परिपत्रक, ग्रामविकास विभाग क्रमांक: आसक-२०१७/प्र.क्र.३२ /आपले सरकार कक्ष, दि.१९ जानेवारी, २०१९
४. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क.५९ /वित्त-४, दि.२६ जून, २०२०
५. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क.५८/ वित्त-४, दि.२९ जून, २०२०
६. राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये “आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचनांबाबतचा शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्रमांक: संग्राम-२०१५/प्र.क्र.९३/संग्राम कक्ष, दि.१४ जानेवारी, २०२१

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायतीराज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरूपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, बँकींग सेवा (सर्व G२C व B२C सेवा) ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने शासन निर्णय दि. ११ ऑगस्ट, २०१६ अन्वये राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून शासन निर्णय दि.१४ जानेवारी, २०२१ अन्वये सदर प्रकल्प राबविण्यासाठी CSC, e-Governance India Ltd. ज्याला CSC-SPV (Common Services Centres-Special Purpose Vehicle) असे

संबोधन्यात येते, या केंद्रशासनाद्वारे प्रेरित कंपनीची करण्यात आलेली नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मान्यता देण्यात आली आहे.

सदरहू आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील केंद्र चालकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेत वाढ करण्याची बाब तसेच इतर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २६१ नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १५३ (अ) व (ब) नुसार राज्यशासनास पंचायत राज संस्थांना विकास योजनांसाठी मार्गदर्शन करण्याच्या अधिकारानुसार, तसेच केंद्र शासनांच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये केंद्र शासनाचा ई-पंचायत प्रकल्प (११ NIC आज्ञावली), ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ चे १ ते ३३ रजिस्टर डिजिटাইज्ड व ऑनलाईन करणे, ग्रामपंचायतींद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा ऑनलाईन करणे इ. कामकाज करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांमधून CSC, e-Governance India Ltd. ज्याला CSC-SPV (Common Services Centres-Special Purpose Vehicle) असे संबोधल्यात येते, या केंद्रशासनाद्वारे प्रेरित कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या तसेच भविष्यात नियुक्त करण्यात येणाऱ्या केंद्र चालकांना, संदर्भाधीन शासन निर्णय दि १४ जानेवारी, २०२१ मधील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या G२G सेवा तसेच ग्रामपंचायत स्तरावरील G२C सेवा देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात जास्तीत जास्त रु.७०००/- इतकी प्रति माह मोबदल्याची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून प्रचलित देयक संगणक प्रणालीनुसार जिल्हा परिषदेमार्फत राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांचेकडे जमा करणे आवश्यक आहे.
२. प्रचलित देयक संगणक प्रणालीमध्ये केंद्र चालकांनी केलेले काम, संबंधित ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर सदरहू कामाच्या प्रमाणात केंद्र चालकाच्या मोबदल्याचे दरमहा स्वतंत्रपणे देयक तयार होईल. सदर देयक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेमार्फत, देयक संगणक प्रणालीवर प्राप्त झाल्यानंतर राज्य प्रकल्प संचालक हे देयकाची एकत्रित रक्कम CSC-SPV यांना अदा करतील.
३. यासाठी प्रचलित देयक संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील.
४. देयक संगणक प्रणालीवर तयार झालेल्या देयकास मंजूरी देण्याचे अधिकार हे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना असून मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्य प्रकल्प

संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे हे केवळ देयकाची रक्कम एकत्रित करण्याची (Aggregator) भूमिका पार पाडतील.

५. उपरोक्त मोबदल्याची रक्कम अदा करण्यासाठी CSC, e-Governance India Ltd. यांचेसमवेत स्वतंत्रपणे करारनामा करण्यात येईल.
६. आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्र चालक हे स्वतंत्र उद्योजक (Village Level Entrepreneur-VLE) असल्याने उपरोक्त रु.७०००/- (जास्तीत जास्त) व्यतिरिक्त सदर्भाधीन शासन निर्णय दि. १४ जानेवारी, २०२१ मधील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या इतर G२C आणि B२C सेवांसाठी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेला मोबदला घेण्यास ते पात्र असतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०११५१११३२४२३२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रविण देविचंद जैन)
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव
४. मा.सभापती विधान परिषद यांचे खाजगी सचिव
५. मा.अध्यक्ष विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन मुंबई
६. मा.विरोधी पक्षनेते विधानपरिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन मुंबई
७. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन मुंबई
८. शासनाचे मुख्य सचिव
९. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई
१०. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
११. मंत्रालयीन सर्व विभाग
१२. सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य

१३. सर्व सह सचिव/उप सचिव ग्राम विकास विभाग
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१६. राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे
१७. उप आयुक्त, (विकास), विभागीय आयुक्त यांचे कार्यालय, सर्व
१८. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१९. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
२०. गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)
२१. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत (सर्व)
२२. सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई
२३. मुख्य कार्यकारी अधिकारी CSC, e-Governance India Ltd. इलेक्ट्रॉनिक निवेदन, तिसरा मजला, DeITY, ६ सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३
२४. निवडनस्ती (आपले सरकार कक्ष)

प्रत माहितीसाठी,

१. मा.मंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव
२. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव
३. मा.अप्पर मुख्य सचिव (ग्रामविकास विभाग) यांचे स्वीय सहायक